

पङ्कता f. nom. abstr. von पङ्क 1): अनीत्वा पङ्कतां धूलिम् Spr. 2824.
पङ्कल 1) ऽन्लेषु Spr. 1663, v. l. SĀH. D. 96, 2. गण्डमिन्दूरसंपृक्तस्रव-
दानाम्बु (द्विप) KATHĀS. 72, 7. भव auf sumpfigem Erdreich wachsend
Spr. 3046.

पङ्क 2) Sp. 333, Z. 4, fg. लक्षणाणि स्वराः स्तोभा die ed. Bomb.;
श्रौकाराद्य bei uns Druckfehler für श्रौकाराद्य. — Vgl. मक्ता°.

पङ्कपावन WEBER, RAMĀT. UP. 334. Z. 2 lies 3,282 st. 1,282.

पङ्कीकर vgl. पाङ्कीकर.

पङ्कुतरा f. ein best. Metrum Ind. St. 8, 131. 143.

पङ्कुल vgl. पाङ्कुल्य.

1. पच् 4) कालः पचति भूतानि कालः संकृते प्रजाः Spr. 3917. Z. 2 vom
Schluss, NĪLAK. ergänzt MBH. 13, 6205 नरके zu पच्यते.

पचन 3) b) तेजः पचने प्रकाशने च Verz. d. Oxf. H. 223, a, 8 v. u.

पचनिका und पचनी f. ein best. Theil des Pfluges KRSHIS. 9, 7. 10.

पक्कटिका 1) 4 Mal 16 Moren; eine Strophe in diesem Metrum HAEB.
Anth. 268, Gl. 17.

1. पच्च = पच्चन् in चतुःपच्च.

2. पच्च (von पच्च्) adj. f. घ्रा ausgebreitet: चच्चपच्चचूड UTTARARĀMAĀ.
(COWELL) 120, 3. चच्चा विस्तृता Schol. BENFEY nimmt ein f. पच्चा in der
Bed. spreading an. Die v. l. चच्चचन्द्रचूड empfiehlt sich schon wegen
der Alliteration.

पच्चक्र 1) aus Fünfen bestehend Ind. St. 8, 249. 234. vielleicht fünf Tage
alt: ऽमृतस्य दाहविधिः Verz. d. Oxf. H. 294, b, 17.

पच्चकमाला f. ein best. Metrum, = चम्पकमाला Ind. St. 8, 371.

पच्चकर्मन्, vgl. पच्च कर्माणि Verz. d. Oxf. H. 311, b, 19.

पच्चकावली f. ein best. Metrum, 4 Mal —————
————— Ind. St. 8, 424.

पच्चकृत्य n. am Anfange eines comp. die fünf Thätigkeiten, in denen
sich die göttliche Macht offenbart, nämlich सृष्टि, स्थिति, संहार, तिरा-
भाव und अन्नुपकरण, SARVADARĀNAS. 83, 16; vgl. 84, 5.

पच्चक्रोशमाहात्म्य n. Titel eines Abschnitts des Kāçikhaṇḍa Verz.
d. Oxf. H. 28, a, No. 71.

पच्चगङ्ग, die ed. Bomb. पच्चगङ्गामु st. पच्चगङ्गेषु der älteren Ausg.; vgl.
WILSON, Sel. Works 1, 48 und MOLESW. u. पच्चगङ्गा.

पच्चगोषि (पच्चन् + गोषी) adj. P. 1, 2, 50, Sch. fünf Säcke tragend so
v. a. der eine schwere Bürde (in übertr. Bed.) zu tragen hat VĀGAS. 27 (S.
223), wo wohl पच्चगोषिर्निर्दिश्यः st. पच्चगो निर्दिश्यः zu lesen ist.
Nach MOLESW. bedeutet गोषी auch load or burden (of business, cares etc.).

पच्चचामर 2) m. Ind. St. 8, 399. — 3) n. 4 Mal —————
————— Ind. St. 8, 383.

पच्चजन 1) AV. PRĀT. 4, 106. — 2) a) BHĀG. P. 10, 48, 40.

पच्चडाकिनी f. N. pr. eines Wesens im Gefolge der Devī WILSON,
Sel. Works 2, 39.

पच्चत्रिंश mit 33 verbunden: ऽशं शतम् 135 WEBER, GĀOT. 92.

पच्चल 2) BHĀG. P. 11, 24, 20.

पच्चदश 2) a) पच्चदशयुपासकाः Verz. d. Oxf. H. 280, a, 14. — b) पच्चद-
शीच्याख्या HALL 98. ऽसमास Verz. d. Oxf. H. 223, a, No. 343.

पच्चन् Titel des 14ten Lambaka im Kathāsaritsāgara KATHĀS.

1, 8. so genannt nach fünf Vidjādhara-Jungfrauen, die gelobt hatten,
alle fünf zu gleicher Zeit einen Gatten gemeinschaftlich zu wählen;
vgl. 107, 85. fgg.

पच्चपादिका, ऽटीका, ऽविवरण und ऽविवरणप्रकाशिका HALL 88.

पच्चपादी = पच्चपादिका Verz. d. Oxf. H. 221, b, No. 338. 238, a, 2.
Z. 1 lies Abschnitte.

पच्चफटिका m. N. pr. eines Çūdra KATHĀS. 32, 99. 83, 22.

पच्चभद्र 3) ÇĀRṅG. SĀMĀ. 2, 2, 17.

पच्चम 2) a) Ind. St. 8, 239. fg. 269; vgl. वीणापच्चमधनि KATHĀS. 49, 217.
— e) N. pr. eines Muni Verz. d. Oxf. H. 33, b, 22. — 3) b) AV. PRĀT. 2, 67.

पच्चमक ÇRUT. 7. 9.

पच्चमन्त्रतनु (पच्चन् - म° + तनु) adj. Beiw. Çiva's bei den Çai va SAR-
VADARĀNAS. 83, 11.

पच्चमूल 2) c) vgl. संदधे ऽस्त्रं स्वधनुषि कामः पच्चमुखं तदा BHĀG. P. 12,
3, 23. शोषणदीपनसंमोहनतापनोन्मादनाद्यानि पच्च मुखानि यस्य तद-
स्त्रम् Schol.

पच्चमूल m. N. pr. eines Wesens im Gefolge der Durgā KATHĀS. 32, 246.

पच्चरत्न, पच्चरत्ना ist = महारत्ना WILSON, Sel. Works 2, 13.

पच्चरत्न 1) vgl. WILSON, Sel. Works 2, 166.

2. पच्चरात्र 3) R. 7, 37, 2, 16 (pl.). Verz. d. Oxf. H. 278, b, 20. 341, a, 35.
— Vgl. कपिल°, मक्ताकपिल°.

पच्चरात्रक m. = पाच्चरात्र WILSON, Sel. Works 1, 13. fg.

पच्चलक्षणाक्रोड Titel verschiedener Schriften HALL 32. 33. 36.

पच्चलम्बक vgl. oben u. पच्चन्.

पच्चलाङ्गलक, vgl. Verz. d. Oxf. H. 43, a, 17.

2. पच्चवट 1) ऽवटी KATHĀS. 102, 46.

पच्चविंशतिका Z. 2 lies 13, 19 st. 13, 9.

पच्चशत 2) a) पच्चशतं प्रूराः Spr. 3272. — b) KATHĀS. 33, 97. 61, 176. 102, 57.

पच्चशिल्प 2) b) SARVADARĀNAS. 162, 19.

पच्चय KATHĀS. 58, 4. f. घ्रा BHĀG. P. 10, 13, 28.

पच्चसहस्री (पच्चन् + सहस्र) f. fünf Tausend KATHĀS. 37, 17. 21. भुक्तप-
च्चसहस्रीक adj. 22.

1. पच्चामि, ऽसाधन n. das Vollführen der fünf Feuer, Bez. einer best.
Kasteiung, bei der man sich von vier in den vier Weltgegenden angezün-
deten Feuern und von der Sonne braten lässt, Verz. d. Oxf. H. 34, a, 25.

2. पच्चामि sich von fünf Feuern (s. u. 1. पच्चामि) braten lassend: प-
च्चामिस्तस्य चान्धौ द्वावधिकं स्वलतः तुधा । जठरामो (so ist zu verbinden)
सभार्यस्य दरिद्रस्य प्रजायनैः ॥ KATHĀS. 73, 58.

2. पच्चङ्ग 1) Z. 3. fg. vgl. Verz. d. Oxf. H. 103, a, 10. fg., wo तर्पणं च
सेको ब्राह्मणभोजनम् gelesen wird.

पच्चानन 2) b) Spr. 2609. Vgl. नृपच्चानन oben. — c) wohl auch hier Löwe.

पच्चाननदेश m. N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 332, b, 21.

पच्चाम्परस n. = पच्चाम्परस् BHĀG. P. 10, 79, 18.

1. पच्चामृत vgl. WILSON, Sel. Works 1, 148.

पच्चार्थ (पच्चन् + अर्थ) n. bei den Pāçupata die fünf Sachen SARVA-
DARĀNAS. 80, 9. fg.

पच्चार्थभाष्यदीपिका f. Titel einer Schrift der Pāçupata SARVADAR-
ĀNAS. 77, 8.